

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
यांच्या दिनांक ०१.०४.१९८१ ते ३१.१२.१९९७ या
कालावधीच्या ज्येष्ठतासूचीत सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
जलसंपदा विभाग,
शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठता ११११/(३२३ /२०११)/आ.(तांत्रिक),
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ .
दिनांक :- ०१ /११ /२०११.

परिपत्रक:-

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर दि.०१.०४.१९८१ ते ३१.१२.१९९७ या कालावधीत नियुक्ती दिलेल्या कनिष्ठ अभियंत्यांची अंतिम ज्येष्ठतासूची शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक ज्येष्ठता ११०७/(११/२००७) आ.(तांत्रिक), दि. २०.०३.२००७ अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. सदर ज्येष्ठतासूचीमध्ये श्री. बिनेकर रु.म., कनिष्ठ अभियंता यांच्या नावासमोर जात प्रवर्गात अनुसूचित जमाती अशी नोंद घेण्यात आली आहे. त्यांचे अनुसूचित जमाती या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र विभागीय जाती प्रमाणपत्र समिती, नागपूर यांनी त्यांच्या दि.२०/१०/१० च्या आदेशान्वये रद्द ठरविले आहे. त्यानंतर श्री बिनेकर यांनी विशेष मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र शासनास सादर केले असून त्यानुसार ज्येष्ठतासूचीमध्ये नोंद घेण्याबाबत आवश्यक प्रस्ताव क्षेत्रिय कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे. श्री. बिनेकर रु.म. यांची मूळ नियुक्ती दि.१/८/८३ रोजी अनुसूचित जमाती प्रवर्गातून झालेली असली तरी त्यांचे त्याप्रवर्गाचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने तसेच त्यांनी विशेष मागास प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले असल्याने त्यांची ज्येष्ठता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र :बीसीसी -२००४/प्र.क्र.४५/०४/१६-ब, दि. २४/६/२००४ मधील तरतूदीनुसार दि. १५/०६/९५ या दिनांकावर निश्चित करावी लागेल. त्यानुसार श्री. बिनेकर रु.म. यांच्या सुधारीत ज्येष्ठतेची नोंद पुढिलप्रमाणे घेण्यात येत आहे. :-


विद्यमान ज्येष्ठता क्रमांक	- ८६८४
सुधारीत ज्येष्ठता क्रमांक	- ९८४४ - १-अ
नाव	- श्री. बिनेकर रु. म.
जात प्रवर्ग	- विशेष मागास प्रवर्ग
जन्म दिनांक	- १५/०९/१९५८
शैक्षणिक अर्हता	- डी. सी. ई.
कनिष्ठ अभियंता म्हणून ज्येष्ठतेचा दिनांक	- १५/०६/१९९५

श्री. बिनेकर रु. म. यांची ज्येष्ठता क्र. ८६८४ येथील ज्येष्ठतेची नोंद रद्द करण्यात येत असून त्यांची सुधारीत ज्येष्ठता ९८४४ - १-अ (श्री महात्मे प्र.अ. व श्री. पाठक वा.ना. यांच्यामध्ये) येथे निश्चित करण्यात येत आहे.

वर नमूद केलेल्या सुधारित नोंदीबाबत श्री. बिनेकर रु.म. यांना कळविण्याची जबाबदारी संबंधित मंडळ कार्यालयाची राहिल, याची कृपया नोंद घ्यावी.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०११११०११३५७३३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(द. अ. शिंदे)
शासनाचे अवर सचिव

प्रत :- अधीक्षक अभियंता, उर्ध्व वर्धा प्रकल्प मंडळ, अमरावती.
आ(वर्ग-२)/आ(जेष्ठता)/आ(शा.अ.), कार्यासन, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रत :- आ.(तांत्रिक) संग्रहार्थ .